

वेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना व  
लोकसेवा केंद्रांना विविध सवलती देऊन  
त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे.  
कामवाटपाच्या आर्थिक निकायात सुधारणा करणे.

### महाराष्ट्र शासन

रोजगार व स्वयंरोजगार विभाग  
शासन निर्णय क्रमांक : रोस्वरो-२००२/प्र.क्र.२६७/रोस्वरो-१,  
नवीन प्रशासन भवन, १४ वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- ३० सप्टेंबर, २०१०.

- संदर्भ : १) शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, क्र.रोस्वरो-२००२/प्र.क्र.२६७/  
रोस्वरो-१, दि. १७ ऑगस्ट, २००२  
२) शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्र.सीएटी-२००६/प्र.क्र.१४१/  
इमारती २, दि.६ फेब्रुवारी, २००७  
३) शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्र.सीएटी-०१/०६/प्र.क्र.१४१/  
इमारती २, दि.८ फेब्रुवारी, २००७  
४) शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्र.सीएटी-२००६/प्र.क्र.१४१/  
इमारती २, दि.८ मे, २००८

### प्रस्तावना :-

शासनाने वेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना व लोकसेवा केंद्रांना विविध सवलती देऊन  
त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याबाबत दिनांक १७ ऑगस्ट, २००२ रोजी शासन निर्णय निर्गमित  
केला आहे. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ९ मधील अट क्र.३ व सवलत क्र.४ हे सार्वजनिक  
बांधकाम विभागाच्या दिनांक २० एप्रिल, १९९८ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये समाविष्ट  
करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक ८ फेब्रुवारी, २००७ च्या शासन  
निर्णयान्वये स्थापत्य वेरोजगार अभियंत्याना देण्यात येणाऱ्या कामाची मर्यादा रु.३० लक्ष एवढी  
करण्यात आली असून दिनांक ६ फेब्रुवारी, २००७ च्या शासन निर्णयान्वये त्यांची वर्गवारी वर्ग ५-अ या  
संवर्गात करण्यात आली आहे. तसेच दिनांक ८ मे, २००८ च्या शासन निर्णयान्वये विद्युतविषयक कामे  
करण्यान्या कंत्राटदारांना देण्यात येणाऱ्या कामाची मर्यादा रु.१५ लक्ष एवढी करण्यात आली असून  
त्यांची वर्गवारी ब-१ या संवर्गात करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने संदर्भाधीन क्र.२,३ व ४ येथील शासन निर्णयान्वये केलेल्या  
सुधारणानुसार या विभागाच्या दिनांक १७ ऑगस्ट, २००२ च्या शासन निर्णयामध्ये कामवाटपाच्या

आर्थिक निकषात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

### शासन निर्णय :-

रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या समक्रमांकाच्या दिनांक १७ ऑगस्ट, २००२ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.९ मधील अट क्र.३ ही खालीलप्रमाणे राहील :-

अट क्र.३ : अशी ईक्षणिक अहंता प्राप्त केलेल्या पंजीकृत सहकारी संस्थेने कंत्राटदार म्हणून वर्ग ५-अ (स्थापत्य) व ब-१ (विद्युत) मध्ये पंजीकरण करून घेणे आवश्यक राहील.

२. परिच्छेद क्रमांक ९ (ब) सवलती मधील क्र.४ हा खालीलप्रमाणे राहील :-

(४) नोंदणी झाल्यानंतर सुरुवातीला वर्गपात्रतेपर्यंतचे रु.५ लाखापर्यंतचे एक किंवा रु.५ लाखापर्यंत एकूण किमत होईल अशी २/३ कामे निविदा न मागविता अद्ययावत ठेवण्यात आलेल्या विभागीय दरसूचीवर आधारीत अंदाजपत्रकीय दराने ब-१ करारनाम्यात कामाच्या उपलब्धतेनुसार देण्यात यावे व रु.५ लाखापर्यंतचे एक किंवा तेवढचाच किमतीची दिलेली कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत त्याना यापुढे एकूण रु.२५ लाखापर्यंतची कामे विना स्पर्धा देण्यात यावी. विनानिविदा कामे देण्याबाबतची सदर मर्यादा शासनाने त्यात वेळोवेळी बदल केल्याप्रमाणे राहतील.

३. वरीलप्रमाणे रु.५ लक्षपर्यंतचे एक किंवा तेवढया किमतीची दिलेली कामे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढील कामे देताना वर्ग ५-अ व ब-१ मधील नमुद किमतीची ३ किंवा अधिक कामे मिळाली आहेत त्या सोसायट्यांना पुढील कामे देताना प्राधान्यक्रम खाली ठेऊन, ज्या संस्थांना कमी कामे मिळाली आहेत अशा सोसायट्यांना प्राधान्यक्रम देण्यात यावा व नंतर इतर सोसायट्यांचा विचार करण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१०१०१२९८२७२९००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(वि.रा.शिरसाट)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,  
मा.राज्यपालांचे सचिव,  
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
सर्व विद्यानसभा/विद्यान परिषद सदस्य,  
उप सचिव, मुख्य सचिव यांचे कार्यालय,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.  
महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,  
सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,  
मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभागप्रमुख,  
शासकीय/निमशासकीय संस्था/मंडळे/महामंडळे/विद्यापीठे, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था (संबंधित  
मंत्रालयीन विभागांमार्फत),  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व महापालिकांचे आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय आणि त्याच्या अधिपत्याखालील कार्यालये,  
निवड नस्ती (रोस्वरो-१).